

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम....  
खातेनिहाय संलग्न प्रशिक्षण, जिल्हा स्तरीय  
प्रशिक्षण व स्वतंत्र कार्यभार या ६६ आठवड्यांच्या  
प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटपाबाबत मार्गदर्शक  
सूचना

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**

शासन निर्णय क्रमांक: टिआरएन-१११४/ प्र.क्र. ८३/१४/१८-ब  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : ३ नोव्हेंबर, २०१४.

**वाचा :**

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. टिआरएन-२०१३/ प्र.क्र. ८४/१३/१२-  
अ, दिनांक २०.१.२०१४.

**प्रस्तावना:-**

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने गट अ आणि गट ब संवर्गात नियुक्त होणा-या अधिका-यांचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अनुक्रमे यशदा, पुणे आणि वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थांमार्फत सुरु करण्याबाबतचा निर्णय शासनाने उपरोक्त वाचा येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे. सन २०१४ च्या तुकडीतील अधिका-यांचे परिवीक्षाधीन प्रशिक्षण दिनांक ९ जून, २०१४ पासून सुरु झालेले आहे. या परिवीक्षाधीन अधिका-यांचे ६६ आठवड्यांचे खातेनिहाय संलग्न प्रशिक्षण, जिल्हा स्तरीय प्रशिक्षण व स्वतंत्र कार्यभार हे प्रशिक्षण दिनांक २४.११.२०१४ पासून सुरु होणार आहे. या प्रशिक्षणासाठी परिवीक्षाधीन अधिका-यांना नेमून द्यावयाच्या जिल्ह्यासंबंधात मार्गदर्शक सूचना निर्गमित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याबाबत शासन आता पुढीलप्रमाणे आदेश देत आहे :-

**शासन निर्णय:-**

१. परिवीक्षाधीन अधिका-याचा मूळ जिल्हा ज्या महसूली विभागात आहे त्या विभागाव्यतिरिक्त अन्य विभागातील जिल्ह्यामध्ये नियुक्ती देण्यात यावी.
२. ज्या प्रकरणांमध्ये वर नमूद केल्यानुसार जिल्हा वाटप करणे संयुक्तिक नसल्याचे त्या संवर्गाचे नियंत्रण करणा-या विभागाचे मत झाल्यास अशा परिवीक्षाधीन अधिका-याला त्याच्या मूळ जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात यावी.
३. परिवीक्षाधीन अधिका-यांना या ६६ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा स्वतःचा मूळ जिल्हा कोणत्याही परिस्थितीत देण्यात येऊ नये.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४११०७११२८०५६१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षिकित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ. भगवान सहाय )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई - ३२,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
- ३) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
- ४) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव [ग्राम विकास, सहकार, वित्त, परिवहन,
- ५) महसूल, नगर विकास, राज्य उत्पादन शुल्क], मंत्रालय, मुंबई - ३२,
- ६) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२
- ७) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (\*\*पत्राद्वारे),
- ८) महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
- ९) संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (वनामती), नागपूर,
- १०) निवडनस्ती कार्यासन १८-ब.